

इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणा-या
विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष
मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींना
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक -इमाव.२००३/प्र.क्र.२०१/मावक ३,
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २५ जूलै, २००३

प्रस्तावना:- इ. ५ वी ते ७ वी मधील मुलींची गळती थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींना सध्या शिष्यवृत्ती देण्यात येते. ही बाब लक्षात घेवून इयत्ता ८ वी ते १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी याच धर्तीवर या योजनेचा विस्तार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना लागू केलेल्या या योजनेबाबतच्या शासन निर्णय क्रमांक इबीसी.२००३/प्र.क्र.११६/मावक-२, दिनांक २३ मे , २००३ ची प्रत सोबत जोडली आहे. त्याच धर्तीवर सदरहू योजना विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या मुला-मुलींना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:- याबाबत विचार करून इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणा-या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलींसाठी सन २००३-०४ या शैक्षणिक वर्षापासून " सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना" अनुसूचित जातीच्या शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर लागू करण्यास शासन मान्यता देत आहे.

२. सदर गुणवत्ता शिष्यवृत्तीकरीता येणारा खर्च तातडीची गरज म्हणून आकस्मिकता निधीमधून अग्रिम म्हणून रु. १३०.०० लाख (रुपये एक कोटी तीस लाख फक्त) शासन जापन, वित्त विभाग क्रमांक :-आकनि-११.०३/ ३८/ अर्थसंकल्प-५, दिनांक २२.७.२००३ (संगणक संकेतांक क्रमांक :८०००-०३८-२)अन्वये आकस्मिकता निधीतून मंजूर करण्यात येत आहे. हा क्रमांक खर्चाच्या देयकावर तांबड्या शाईने लिहून अधोरेखित करावा. याबाबतचे विवरणपत्र वित्त विभाग तसेच सह संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई यांना पाठवावे.

३. या बाबीवर होणारा खर्च “ २२२५-अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांचे कल्याण-०३-मागासवर्गीयांचे कल्याण-२७७ शिक्षण पंचवार्षिक योजनांतर्गत योजना (राज्य योजनांतर्गत योजना) (०२)(१८) इ. ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या, मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (२२२५-३१८-२) ४० शिष्यवृत्त्या/विद्यावेतने-मागणी क्रमांक : एन-४" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून प्रतिवर्षी करण्यात येणा-या मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा.

कृ.मा.पहा....

४. यासाठी संचालक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक: क्र.६१०/०३ व्यय-१४, दिनांक १६ जूलै, २००३ व क्रमांक: ७४/अर्थोपाय/२००३, दिनांक २५ जूलै, २००३ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

वै.अ.पास्कर

(वै.अ.पास्कर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति

मा. राज्यपालांचे सचिव,

मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव,

मा. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव

प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

त्यांना सुचित करण्यांत येते की, सदरहू योजना कार्यक्षम पद्धतीने राबविण्याबाबत तसेच योजनेची माहिती भिंतीवर रंगवून घेण्याबाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून सुचना देण्यांत याव्यात.

संचालक, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, शिक्षण, म.रा.पुणे

संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई

वित्त विभाग, (कार्यासन व्यय १४/अर्थसंकल्प-३/अर्थोपाय) मंत्रालय, मुंबई ३२

उपसंचालक, शिक्षण (प्राथमिक/माध्यमिक)

सर्व मंत्रालयीन विभाग

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व विभागीय समाज कल्याण अधिकारी

सर्व विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी

सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक)

त्यांना कळविण्यात येते की, सदर शासन निर्णयाची प्रत सर्व शासन मान्य शाळांना त्यांनी त्यांच्या स्तरावरून निर्गमित करावी.

महालेखापाल, महाराष्ट्र - १/२ (लेखा परीक्षा, लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर

अधिदान व लेखाधिकारी, मुंबई

सर्व कोषागार अधिकारी, मुंबई

सर्व उप सचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग

निवड नस्ती , मावक -३

